

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन निर्णय क्र. क्रीस्पर्धा १११७/प्र.क्र. ११४/ क्रीयुसे-२  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
तारीख: २२ फेब्रुवारी, २०१८

**वाचा -**

१. सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक: अश्वमेध-२००१/प्र.क्र.१५०/क्रीयुसे-१, दि.१७ जानेवारी, २००२.
२. मा. राज्यपाल व राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरु यांच्या दिनांक १५ नोव्हेंबर, २००८ मध्ये झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.

**प्रस्तावना:-**

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. खेळाच्या माध्यमातून आनंदायी वातावरण निर्माण होऊन खेळामुळे ताण-तणाव कमी करणे शक्य आहे. तसेच क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, सामाजिक एकोपा, मनोरंजन यासाठी खेळ आवश्यक आहे. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाच्या विकासासाठी चालना देता येणे शक्य आहे. विविध स्पर्धांचे आयोजन केल्याने क्रीडा संस्कृतीच्या वाढीस पुरक वातावरण तयार होईल. महाराष्ट्र राज्यात आंतरविद्यापीठ स्तरावर आयोजित होणारी अश्वमेध क्रीडा स्पर्धा (क्रीडा महोत्सव) ही सन १९९७ पासून दर वर्षी आयोजित केली जाते, या स्पर्धाद्वारे क्रीडा विकासांबरोबरच मोठ्या प्रमाणावर सामाजिक विषयांबाबत जनजागृती देखील होते. यास्तव अश्वमेध क्रीडा स्पर्धा प्रतिवर्षी आयोजन करण्यात याव्यात असे शासनाच्या विचाराधीन असल्याने, त्याबाबत शासनाने लाक्षणिक पुरक मागणीद्वारे बाब विधीमंडळाच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यावर मिळालेल्या सहमतीस अनुसरून मान्यता देण्यात आली आहे. यानुसार प्रतिवर्षी राज्यातील एका विद्यापीठामध्ये क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो.

संदर्भ क्रमांक ०१ च्या शासन निर्णयान्वये रु. २.०० लक्ष इतकी रक्कम प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित करणा-या विद्यापीठांना मंजूर करण्यात आली होती. यामध्ये संदर्भ क्रमांक ०२ अन्वये त्यात वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत विद्यापीठांना रु. ५.०० लक्ष इतकी रक्कम अश्वमेध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी दिली जाते. सदर बाब ही इतिवृत्ता नुसार असून प्रतिवर्षी अश्वमेध क्रीडा स्पर्धा आयोजित करणा-या विद्यापीठांना निधी देण्यासाठी व क्रीडा महोत्सवाचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय -**

अश्वमेध क्रीडा स्पर्धा (क्रीडा महोत्सव) आंतरविद्यापीठ स्पर्धाकरीता येणा-या खर्चासाठी अश्वमेध क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी प्रतीवर्षी रु.५.०० लाख (रुपये पाच लाख फक्त) इतक्या रक्कमेस मान्यता देण्यात येत आहे.

**२. अनुदान मंजूरीच्या अटी व शर्ती :-**

अ) सदर महोत्सवाचे आयोजन करणा-या विद्यापीठाने स्पर्धेच्या अंदाजपत्रकासह प्रस्ताव स्पर्धेपूर्वी एक महिना अगोदर संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना सादर करणे आवश्यक आहे.

आ) मंजूर अनुदानाची रक्कम ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आली आहे, त्याच कारणासाठी खर्च करण्यात यावी.

- इ) मंजूर अनुदान वितरीत केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत खर्च करून त्याचे विनियोग प्रमाणपत्र व लेखा विवरणपत्र यांची मुळ प्रत (सनदी लेखापालांच्या सहीचे) संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे दोन प्रतीत सादर करावे.स्पर्धा आयोजनाबाबतची सर्व कागदपत्रे तसेच बाबनिहाय खर्चाच्या पावत्यांच्या साक्षांकित प्रतींसह सर्व कागदपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन दोन महिन्यांच्या आत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना सादर करावे.
- ई) सदर क्रीडा स्पर्धा आयोजनासाठीच्या संबंधित आर्थिक वर्ष अखर्चित रक्कम शासनास त्याच वर्षी समर्पित करावी.
४. या योजनेसाठी लेखाधिकारी, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे / संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
५. या नियमात पूर्णतः/ अंशतः बदल किंवा शिथिल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास राहतील.
६. या प्रयोजनार्थ होणारा खर्च त्या-त्या वर्षाच्या मंजूर अर्थसंकल्पित तरतूदीतून “मागणी क्र.ई-३ लेखाशिर्ष २२०४ क्रीडा व युवक सेवा १०४ क्रीडा व खेळ, (३२) अश्वमेघ क्रीडा स्पर्धा (३२)(०१) जिल्हा क्रीडा स्पर्धेला वितीय (२२०४-२०५५) ३१ - सहाय्यक अनुदान, योजनेतर योजना” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
७. हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र अनौसं १३१/ १८/व्यय-५/दि. ०१.०२.२०१८ नुसार दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१८०२२२१२५२५१२८२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( राजेंद्र पवार )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा. राज्यपाल तथा अध्यक्ष, आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आयोजन समिती, मुंबई.
२. मा.मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहायक
३. मा.विरोधी पक्षनेता (विधानपरिषद / विधानसभा) यांचे स्वीय सहायक.
४. सर्व विधानपरिषद / विधानसभा सदस्य यांचे स्वीय सहायक.
५. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहायक.
६. आयुक्त / संचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे
७. मा. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र- १/२मुंबई/नागपूर,
८. मा. महालेखापाल, (लेखा परिक्षा) महाराष्ट्र- १/२मुंबई/नागपूर,
९. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
१०. वित्त विभाग (व्यय-५), मंत्रालय, मुंबई,

११. अधिदान व लेखाधिकारी, मुबई,
१२. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुबई.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व जिल्हे.
१४. वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
१५. सर्व मंत्रालयीन विभाग,
१६. सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, (संचालनालयामार्फत)
१७. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी, (संचालनालयामार्फत)
१८. निवड नस्ती (क्रीयुसे-१, क्रीयुसे-२, क्रीयुसे-३).